

Registered Office

Address: Lake Road, Bhandup (W), Mumbai - 400078.

Tel. : +91-22-49601775

Email : corporate@hirect.com / marketing@hirect.com

CIN : L28900MH1958PLC011077

Website: www.hirect.com

Ref. No. HIRECT/SEC/2025-26/23

July 4, 2025

BSE Limited

Rotunda Building, Phiroz Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400001 Maharashtra

National Stock Exchange of India Limited

"Exchange Plaza" 5th Floor, C-1, Block 'G' Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai 400 051

Security Code No. 504036/HIRECT Type of Security: Equity

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A of the SEBI Listing Regulations, we enclose copies of newspaper advertisement published in Business Standard (English), and Mumbai Lakshdeep (Marathi), regarding e-voting information for 67th Annual General Meeting of the Company, in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI Listing Regulations, and the Secretarial Standards on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India.

The above information is also available on the website of the Company www.hirect.com.

This is for your information and records.

Thanking you,

Yours Faithfully,

For Hind Rectifiers Limited

Meenakshi Anchlia Date: 2025.07.04 15:46:35 +05'30

HIRECT LT

Meenakshi Anchlia (Company Secretary & Compliance Officer) Membership No. A30545

Encl: As above

लिव्हरपूरलचा फुटबॉलपटू डिओगो जोटाचं कार अपघातात निधन

माद्रिद, दि. ३ ः पोर्तुगाल आणि लिव्हरपूलचा फुटबॉलपटू डिओगो जोटाचे वयाच्या २८ व्या वर्षी कार अपघातात निधन झाले आहे. जोटा आणि त्याच्या भावाचा रपेनमधील झमोरा शहरात कार अपघात मृत्यू झाल्याची माहिती आहे. डिओगो जोटाच्या पश्चात पत्नी आणि तीन मुले आहेत.

डिओगो जोटाची लॅम्बोर्गिनी कार दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करताना टायर फुटल्या मुळे रस्ता सोडून गेली आणि नंतर ती आगीत जळून खाक झाली. रपेनच्या वायव्येकडील झमोराजवळ हा अपघात झाला. जोटाचा भाऊ आंद्रे सिल्वाही या अपघातामध्ये ठार झाला आहे. २६ वर्षीय सिल्वा पोर्तुगीज फुटबॉलच्या दुसऱ्या श्रेणीत पेनाफिँलकडून खेळत होता. दरम्यान, गेल्या हंगामात लिव्हरपूलसोबत प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकणारा आणि पोर्तुगालच्या राष्ट्रीय संघासाठी डिओगो जोटा खेळला होता. त्याचप्रमाणे २०१९ आणि २०२५ मध्ये यूईएफए नेशन्स लीग जिंकणाऱ्या पोर्तुगाल संघाचाही तो भाग होता. २८ वर्षीय जोटाने दोन आठवड्यांपूर्वीच रुट कार्डोसोशी लग्न केले होते. त्याला तीन मुले

वेणूताई चव्हाण सहकारी पतसंस्था मर्या., मुंबई

सार्वजनिक सूचना

सर्व जनतेसाठी सूचना आहे की माझे आशिल श्री. अनिल बाबुराव सुर्वे हे गाला क्रमांक १०३, ०१ला मजला, अलंकार इंडस्ट्रियूल इस्टेट (आता अलंकार परिसर् सह. ऑप.

रुठाष्ट्रपत रुच्छ (जारा जाराजा नाराजा नाराजा है। सोसायटी लिमिटेड), प्लॉट क्रमांक ०३, विश्वेश्वर नगर, आरे रोडसमोर, गोरेगाव पूर्व, मुंबई-४०००६३ या मालमत्तेचे सध्याचे मालक् आहूत. ही मालूमत्ता श्री. अनिल बाबुराव

सर्वे यांनी त्यांचे पर्वीचे मालक श्री. अशोक धोंडीबा भौंस

सुर्वे यांनी त्यांचे पूर्वीचे मालक श्री. अशोक धीडीबा भीसले योव्याकड्डा दिनांक ०६/०२/२०१४, under Serial No BRL-9/854/2014 रोजी नौटाणीकृत विक्री के कराराबुरि खरेदी केली होती आणि त्यांच्याकडे मूळ श्रोअर प्रमाणपत्र क्रमांक १२, एकूण श्रीअर क्रमांक भू पाप्त्रम मालक माझ्या आशिल महणणे आहे की त्यांनी मेसर्स अभय विल्डर्स आणि मेसर्स बेजू डायमंड पॉलिशिंग (प्रथम मालक) यांच्यातील मूळ साख्ळी कराराची कागांदपत्रे, मेसर्स बेजू डायमंड पॉलिशिंग आणि मेसर्स प्राइम एंटरप्राइज (दुसरे मालक) यांचे दिनांक ०८/०३/१९७९ रोजीचे मूळ करारपत्र आणि इतर सर्व कागदपत्र आणि श्रीमती शाह सुमित्राबेन अशोककुमार, २, श्रीमती शाह बकुलावेन सर्तीशकुमार आणि मसर्स मदन लाल मेहरा (वीथ मालक) यांचे दिनांक ३०/०९/१९८९ रोजीचे मूळ करारपत्र आणि इतर सर्व

जाणि मसस मदन सारा महरा (बाव माराक) पाव दिनाव ३०/०९/१९८९ रोजीचे मूळ करारपत्र आणि इतर सर्व कागदपत्रे, सदर मालमत्तेशी संबंधित मूळ कागदपत्र

वगळता, त्यांच्या सध्याच्या मालकाकडून हरवली आहेत किंवा हरवली आहेत. माझ्या अशिलानेही दिनांक ०३/०७/२०२५ रोजी पोलिस तक्रार दाखल केली आहे

आणि तकार क्रमांक ८४००७-२०२५ असा आहे. याद्वारे सर्व लोकांना कळविण्यात येते की, जर कोणाकडे या मालमत्त्रेशी संबंधित कोणत्याही प्रकारचा दावा, हक्कू

मालमारा साबाय कंपणलाड़ प्रकार वा प्राप्त पूर्वा मानकी हक्क, हितसंबंध किंवा कोणत्याही प्रकारची मानणी किंवा हक्क असेल तर त्यांनी सदर सूचना प्रकाशित झाल्यापासून १५. दिवसंच्या आत काग्याचा पुराव्यासह खाली स्वाक्षी केलेल्या परमावर त्यांचा दावा किंवा कोणत्याही प्रकारचे हक्क किंवा हितसंबंध दाखल

करावेत. असे न केल्यास कोणताही दावा अस्तित्वात नार्ह

असे गृहीत धरले जाईल आणि मालमत्ता कायमची तिच्य विद्यमान् मालूकाकडे म्हणजेच श्री. अनिल बाबुराव सुव

विकाण :- मुबई. श्री. सचिन विव्वत तळेकर. अधिवक्ता उच्च न्यायालय, मुंबई. एलॅट क्रमांक ११८, ०१ वा मजला, इमारत क्रमांक डीआर-१, स्वप्रा सिद्धी एसआरए सीपचएस लिमेटेड. राम मंदिर (पश्चिम), मुंबई पिन कोड: ५०१०४. महाराष्ट्र मोबाइल क्रमांक:-९२२०५.३८१८. Sachin_talekar3085@yahoo.co.in

TENDER NOTICE

Tenders are invited for the

Proposed Repairs & Plaster Works

for Queens Corner Premises CHS.

Ltd., Plot no. 65, T. P. S. III, Junction

of 16th & 29th Road, Bandra (W),

Mumbai - 400050 from the reputed

contractors having similar

Tenders will be available between

04/07/2025 to 11/07/2025 from

the office of the consultant (during

office hrs. 10 am to 5 pm). Last date

of submission is 11/07/2025 in the

office of the Consultant. Cost of

tender Rs. 4,000/- in cash

nonrefundable. EMD is Rs. 25,000/.

Owner reserves right to reject any

or all tenders without assigning any

RATHOD HARISH K.

Consulting Structural Engineer

B/ 108, Raj Sunderam, Shiv

Vallabh Rd., Ashokvan,

Dahisar (E).

Tel: 85913 37521

जाहीर नोटीस

माझ्या क्लायंट १) श्री. सुरेश दिग्विजय शुक्ला, २) श्री. दिनेश दिग्विजय शुक्ला (सी. गुलाबदेवी दिग्विजय शुक्ला वांचे पुत्र) आणि ३) सी. चंद्रकला कमलापती तिवागी (सी. गुलाबदेवी चांच्या कन्या) दिग्विजय शुक्लाच्या वतीने जाहीर नोटीस जारी करण्यात आली

मृत्यूनंतर नोंदणीकृत मृत्यू प्रमाणपत्र **दस्तऐंबज नोंदणी क्रमांक २३८५२०१८००९२२५.** यांचे दकान क्रमांक ५.

ादनवन गोविंद को-ऑप एचएसजी. समाज लिमिटेड, गोविं बेल्डिंग, नंदनवन कॉम्प्लेक्स, एस व्ही रोड, दहिसर (पूर्व)

मुंबई उपनगर, एमएच -४०००६८ (यापुढे उल्लेखित दुका

नुषद् उन्नार, र्मस्य "उण्डप्पट (बातुः उष्कार्या पुना) म्हणून संदर्भित) बृहन्मुंबई महानगरपालिका, तालुका बोरिवर्ल आणि जिल्हा मुंबई उपनगर हद्दीतील दुकान सुरू असल्याचे

सेच श्रीपती चंदकला कपलापती विवास (श्रीपर्व

गुलाबदेवी दिग्विजय शुक्ला यांची मुलगी) यांच्य गावाचा कायदेशीर वारस (आधार क्रमांक ४१८८ ७१६४

१०९३, पॅन क्रमांक एएफएपीटी६२५०जे) र/ठि: २३

डी, ५०३, बिंबिसर नगर चॅन्सल, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे एसआरपी कॅम्पजवळ, गोरेगाव (पूर्व), मुंबई उपनगर, एमएच

-४०००६५ यांच्या नावाचा तिलाज डाड १) श्रा. सुरश् देग्विजय शुक्ला, २) श्री. दिनेश दिग्विजय शुक्ल (श्रीमती गुलाबदेवी दिग्विजय शुक्ला यांचे पुत्र) यांच्य

गवे देण्यात आला आहे. ज्यांचे नोंदणीकृत कागदपत्र क्रमांक

८३८६/६/२८ बोरिवली सब रजिस्ट्रार क्रमांक ८ येथे दिनांक

मळ शेअर प्रमाणपत्र क्रमांक ११ दिनांक १८/०४/१९८

नूद्ध राज्य त्रनाचन अज्ञान (ज्यान २००४) राज्य राजी असलेले शेकर प्रमाणपत्र दुकानातून घरी जाताना हरवले आहे. ज्यासाठी ऑनलाइन पोटल क्रमांक ८३९०२–२०२५ वर एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

शीमती गुलाबदेवी दिग्विजय शुक्ला यांच्या कोणत्याही व्यक्ती

किंवा कायदेशीर वारसांना वरील उल्लेखित फ्लॅट किंवा त्याच्य

कोणत्याही भागावर विक्री, देवाणघेवाण, गहाणखत, शुल्क

भेटवस्त्, देखभाल, वारसा, ताबा, भाडेपट्टा, भाडेपट्टा धारणाधिकार, परवाना, गहाणखत, मालकीचे हस्तांत किंवा कोणत्याही ट्रस्ट, प्रिस्क्रिप्शनचा अधिकार किंवा !

एम्प्शन अंतर्गत किंवा कोणत्याही करार किंवा इतर विनियोज-अंतर्गत किंवा कोणत्याही डिकी. ऑर्डर किंवा निवाडा अंतर्गत

जिता अन्यथा दावा करून कोणताही दावा आहे. ही सूचन प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांच्या आत (दोन्ही दिवर

समाविष्ट) पराव्याच्या सहाय्यक कागदपत्रांसह मला लेखी

ज्ळवावे अशी विनंती आहे आणि त्यानंतर कोणताही दाव

Authorised Signatory

ॲड. मुकेश रवींद्र गुप्ता (उच्च न्यायालयाचे वकील) मोबाइल: +९१ ९८६७५ ६५६६४

०/०५/२०२४ रोजी आहे.

चारात घेतला जाणार नाही.

दिनांक: ०४/०७/२०२५

आहे की, श्रीमती गुलाबदेवी दिग्विजय शुक्ला

experience of works.

reasons thereof.

पांच्याकडे राहील.

दिनांक : ०४/०७/२०२५. ठिकाण :- मुंबई.

38 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

वेणूताई चव्हाण सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई- ४०० ०१२ या संस्थेची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा **शनिवार विनांक १९/०७/२०२५** रोजी सायंकाळी ठिक ५.०० वाजता राजश्री शाहू विद्यालय मोगल हाऊस, श्री. सिताराम मिल समोर, ना. म. जोशी मार्ग, मुंबई- ४०० ०११ येथे संस्थेच्या अध्यक्षा **सौ. स्नेहल संभाजी** लाखवडे यांचे अध्यक्षतेखाली खालील कामकाजाचा विचार करण्यासाठी घेण्यात येत आहे. तरी सभासदानी वेळेवर उपस्थित रहावे, ही नम्र विनती.

☆ सभेपुढील विषय ☆

- १. दिनाक २४/०९/२०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तात वाचून कायम करणे.
- २. दिनाक ३९/०३/२०२५ अखेरच्या वर्षाचा कार्यकारी मंडळाने सादर केलेला संस्थेच्या कामकाजाचा अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक स्विकृत करणे.
- ३. वैधानिक लेखापरीक्षक याचा सन २०२४-२०२५ या वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल ताचन कायम करणे
- ४. मागिल वर्षाच्या अंदाजापेक्षा जास्त झालेल्या खर्चास व सन २०२५-२०२६ सालच्या अदाजपत्रकास मजुरी देणे.
- . सन २०२५-२०२६ सालाकरीता निबंधकानी जाहिर केलेल्या पॅनल मधील पात्र
- वैधानिक लेखापरीक्षकांची नेमणुक करणे व त्यांचा मेहनताना ठरविणे. . सन २०२३–२०२४ या वर्षाच्या वैधानिक लेखापरीक्षणाच्या अहवालातील दोषांचा पूर्तता अहवाल वाचून नोंद घेणे.
- ७. संचालक व त्यांचे कुंटुबियांना दिलेली कर्जे व वसुली पत्रकाची नोंद घेणे. ८. मा. अध्यक्षाच्या परवानगीने येणाऱ्या इतर विषयावर चर्चा करणे.

आपली सहकारी सौ. माधुरी लालसिंग राजेशिकें हार्यलक्षी संचालक

दिनांक : ०४/०७/२०२५

- सुचना : फक्त सभासदांसाठी . सदर सभा गणसंख्येअभावी तहकुब झाल्यास त्याच ठिकाणी त्याच दिवशी अर्ध्या
- तासानंतर सभा भरविण्यात येईल. त्यावेळी गणसंख्येची आवश्यकता भासणार नाही 🔻 ज्या सभासदाना अहवाल हिशोबाची परिशिष्टे यावर प्रश्न विचारावयाचे असतील त्यानी आपले प्रश्न संस्थेच्या कार्यालयीन वेळेत दिनाक १७/०७/२०२५ अखेर कार्यालयात आणन द्यावेत.
- . सभासदाना विनती आहे की, ज्या सभासदानी के. वाय. सी. पूर्ण केलेली नाही त्यानी आपली के. वाय. सी. संस्थेमध्ये येऊन पूर्ण करावी.
- . सभासदाना विनती आहे की, अहवालाची प्रत संस्थेच्या कार्यालयातून प्राप्त करावी.

Public Trusts Registration Office, Greater Mumbai Region Address: Public Trust Registration Office, GBR, 1st Floor, Sasmira Building, Sasmira Road, Worli, Mumbai-400 030.

Public Notice Service Request Number: GBR/01933/18/25

nquiry/case No.: ACC/X/589/2025 Name of the Trust: ASTITVA CHARITABLE TRUST Address of the Trust 850 / WING A 1/2, SARASWATI CHAWL, NARSHI PADA, HANUMAN NAGAR, A. K. ROAD, KANDIVALI EAST, Mumbai. Name of the Applicant: VRINDA KRUPAL MAYEKAR

All Concerned having interest

- Whereas in the above application under section 19 of the Maharashtra Public Trust Act 1950, an enquiry is to be made under section 19 of the said Act, on the following points by the Asst. Charity Commissioner, Greater Mumbai Region.
- 1. Whether a Trust in the respect of the above exists and whether such Trust

2. Whether any of the following properties are the properties of such Trust?
Movable Property

ı	IVIOV	able i lok	erty					
ı	SR	Propert	y Details			Estin	nated Value	;
ı	1	C	ASH					3000.00
	Value of Movable Property: Rs. 3000/- Only (In Words Rs. Three Thousand Only) Immovable Property				y)			
	SR NO	Town Or Vi l lage	CS or Municipal Or Survey No.	Area	Assessmer Judiciar		Tenure or Nature	Estimated Value
ı	1	NA	NA	NA	NA		NA	0.00

Value of Immovable Property: Rs. 0/- Only (In Words Rs. Only)

This is to call upon you to submit your objections or any evidences if any, at the above office address within 30 days from the date of publication of this notice in written. If not received anything within given period, the inquiry would be completed & necessary orders will be passed. If no objections are received within the stipulated time then further inquiry would be completed and necessary orders will be passed.

This notice given under my hand and seal of the Office on this date 03/07/2025

This notice given under my hand and seal of the Office on this date 03/07/2025



Sd/-Superintendent Public Trusts Registration Office Greater Mumbai Region

देखिल आहेत.

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

कॉर्पोरेट ऑफिस: सेरेब्रम आयटी पार्क बी२ बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र-४१९०१४. **शाखा कार्यालय**ः १ल मजला, आशर आयटी पार्क, जयश्री बाग, रोड क्र.१६, वागळे इंडस्ट्रीयल इस्टेट, ठाणे, महाराष्ट्र-४००६०४. **प्राधिकृत अधिकान्याचे तपशीलः नावः** विश्वजीत तुषारकांत सिंग, ईमेलः vishwajeet.singh1@bajajfinserv.in, मोबा.क्र..१७६९६८८१४६, ९०२२०८६७७१ व ८६६११८९०४८ परिशिष्ट ४-ए (नियम ८(६) पहा) स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता जाहिर सूचना

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत स्थाव ालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना, सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) च्या तरतुदीसह वाचली जाते सर्वसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना आणि जामीनदारांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता, जी सुरक्षित कर्जदाराकडे गहाण ठेवली आहे/चार्ज केली आहे, ज्याचा वास्तविक ताबा बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेडच्या प्राधिकृत . अधिकाऱ्याने (प्रतिभुती धनको) घेतला आहे, ती **जसे आहे तिथे आहे, जसे आहे जे आहे, जे काही आहे आणि विना आश्रय आधारा**क विकली जाईल, जेणेकरून **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड**ला देय असलेले कर्ज, लागू व्याज, शुल्क आणि खर्च इत्यादींची वसुली खाली तपशीलवार केली जाईल

कर्ज खाते तपशील/कर्जदार व	स्थावर मालमत्तेचे तपशील	ई-लिलावाचे तपशील
सह-कर्जदारांचे नाव व पत्ता		
कर्जः ५७७एचएसएल८९१९००५६ व	मालमत्ता तपशील: पलॅट	ई-लिलाव दिनांक: २४.०७.२०२५ रोजी स.११.००वा ते
५७७टीएसएच८९२४७३१८		दु.१२.००वा दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह.
१) अशोक कुमार सालियन (कर्जदार)	बिल्टअप क्षेत्रफळ ४५२.८९ चौ.फु.,	इरठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः दिनांक
२) जिया सुंदर सालियन (सह-कर्जदार)	११वा मजला, नवदुर्गा कॉम्प्लेक्स,	२३.०७.२०२५ रोजी सायं.५.००वा. पर्यंत (भाप्रवे)
दोघांचा पत्ता: फ्लॅट क्र.११०४, नव दुर्गा कॉम्प्लेक्स,	मंजुनाथ कॉलेजजवळ, खांबळपाडा,	निरीक्षणाची तारीख व वेळ: दिनांक ०४.०७.२०२५ ते २३.०७.२०२५
मंजुनाथ कॉलेजजवळ, खांबाळपाडा, कल्याण पुर्व, ठाणे-	ठाकुर्ली, डोंबिवली पुर्व-४२१२०१.	रोजी स.११.००वा ते दु.४.००वा.(भाप्रवे) दरम्यान.
४२१२०१.		स्थावर मालमत्तेकरिता राखीव किंमतः रू.३४,२०,०००/- (रूपये
एकूण थकबाकी: दिनांक २६.०६.२०२५ रोजी देय	चौतीस लाख वीस हजार फक्त).	
रू.६५,३४,८४६/- (रूपये पासष्ट लाख चौतीस हजार	रक्कम जमा (इरठे): रू.३,४२,०००	/- (रूपये तीन लाख बेचाळीस हजार फक्त) राखीव किंमतीच्या
आठशे सेहेचाळीस फक्त) पुढील व्याज आणि दिनांक	१०%.	

२६.०६.२०२५ रोजी पासून जमा झालेल्या शुल्कांसह. बोली वाढविणे: रू.२५,०००/- (रूपये पंचवीस हजार फक्त) व त्यापटीने सार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत: ● जंगम मालमत्ता राखीव किमतीपेक्षा कमी किमतीत विकल्या जाणार नाहीत. ● लिल विक्री ई-लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन असेल. ● ई-लिलाव २४.०७.२०२५ रोजी स.११.०० ते दु.१२.००वा. पर्यंत https://bankauctions.in पोर्टलद्व

होईल आणि प्रत्येकी ५ मिनिटांच्या मर्यादित कालावधीसह असेल. ● तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी कृपया कंपनीची वेबसाइट युआरएल https: inance.in/auction-notices पहा किंवा कोणत्याही स्पष्टीकरणासाठी कृपया अधिकृत अधिकाऱ्याशी संपर्क साधा.

प्राधिकृत अधिकारी (विश्वजीत तुषारकांत सिंग) बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड दिनांक: ०४.०७.२०२५, ठिकाण: ठाणे

सार्वजनिक सूचना ही सार्वजनिक सूचना माझे क्लायंट श्री. उमेश पांडुरंग कदम व सौ. राजश्री उमेश कदम यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात येत आहे. वरील दोघेही फ्लॅट नं. १०७ रूश्रद्धा को. ऑप. हौ. सो. लि. डी. एन. नगर कॉर्नर, के क्हिलेज, दिवानमन) वसई रोड (प) जि. ठाणे ०१२०२ येथे वास्तव्यास आहेत. माझे क्लायंट हे वरील नमद फ्लॅटचे संयक्त मालक आहेत. सर्वसामान्य नतेस कळविण्यात येते की, माझ्या क्लायंटचे मूब शेअर प्रमाणपत्र क्र. २० शेअर्स ९६ पासन ते १००) हरवले आहेत व त्या अनुषंगाने माझ्या क्लायंटांनी भोईवाडा पोलीस स्टेशन, मुंबई येथे एन.सी. तक्रार केली आहे. सध्या माझे क्लायंट गुरूश्रद्धा को. ऑप. हौ. सो. लि. कडे हरवलेले डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरी जर कोणाल वरील फ्लॅट किंवा शेअर प्रमाणपत्रा बाबत कोणतार्ह भाक्षेप अथवा दावा असेल, तर त्यांनी कृपया या नोटीसमधील दिनांक पासन पढील १४ दिवसांच्या आत खाली दिलेल्या पत्यावर माझ्याशी संपर्क साधावा भन्यथा माझे क्लायंट श्री. गरूश्रद्धा को. ऑप. हौ. सो.

लि. कडून डुप्लिकेट शेअर प्रमाणपत्र प्राप्त करतील. ॲड. भारती एम. कदम ऑफिस १६०४, सेलेस्टीयल बिल्डिंग ठाकूर हॉल समोर, गोखले रोड दादर (प) (पश्चिम) मुंबई - ४०००२८ मो. क्र. ९८२०४१०८८४

जाहीर सूचना

स्वर्गीय श्रीमती निर्मला व्रजलाल मेहता यांचे दिनांक ९.१०.२०२२ रोजी निधन झाले आणि स्वर्गीय श्री. **ाजलाल देवचंद मेहता** यांचे दिनांक २८.०२.२००५ रोर्ज नेधन झाले, यांचा मुलगा **श्री. भारत व्रजलाल मेहता** हे फ्लॅट क्र.बी-४०३. **शितल छाया कोहौसोलि..** ७७ एस.व्ही. रोड, मालाड पश्चिम, मुंबई-४०००६४ चे संयुक्तः गलक होते आणि त्यांच्याकडे अनक्रमांक १५१ ते १५५ धारक रु.५०/- प्रत्येकी ५ शेअर्सचे भाग प्रमाणपत्र क्र.३१ भसलेले शेअर्स त्यांच्या नावाने हस्तांतरणासाठी आणि ह स्वर्गीय <mark>श्री. व्रजलाल देवचंद मेहता</mark> आणि स्वर्गीय श्रीमती **नेर्मला व्रजलाल मेहता** यांचे कायदेशीर वारसदार आणि प्रतिनिधी आहेत. त्यांच्या व्यतिरिक्त इतर सर्व व्यक्तींर्न नदर मालमत्तेविरुद्ध किंवा त्यांच्या कोणत्याही भागा होणताही दावा किंवा दावे केले आहेत, तथापि, **शितल गया कोहौसोलि.**च्या सचिवांना लिहिताना तेच कर गवश्यक आहे. ७७-एस.व्ही. रोड, मालाड पश्चिम, मुंबई ०००६४ ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून **१४ दिवसां**च भात अन्यथा फ्लॅट **श्री. भारत व्रजलाल मेहता** यांच्य गवाने अशा कोणत्याही दाव्याचा किंवा दाव्यांचा संदभ न घेता हस्तांतरित केला जाईल आणि तो माफ केलेल किंवा रद्द केलेला मानला जाईल. ठेकाणः **मुंबई** देनांकः ०४.०७.२०२५

फॉर्म क्रमांकः यूआरसी. २ जाहिरात अधिनियमाच्या अध्याय २१ च्या भाग १ अंतर्गत नोंदणी बाबत नोटीस (कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ३७४ (ब) आणि कंपनी

(नोंदणीकृत करण्यास अधिकृत) नियम, २०१४ च्या नियम ४(१) अन्वये)

१. याद्वारे नोटीस देण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ३६१ या उप-कलम (२) अन्वये, यानंतर पंधरा दिवसांनी परंतु तीस दिवसांच्य आत, मध्यवर्ती नोंदणी केंद्र (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉपपेरि भफेयर्स (आयआयसीए) प्लॉट क्रमांक ६, ७, ८, सेक्टर ५, आयएमट ानेसर, जिल्हा गुरगाव (हरियाणा), पिन कोड-१२२०५० येथील नबंधकांकडे मे. राजमुद्रा) ज्वेलर्स, एक भागीदारी फर्म, कंपनी कायदा, २०१३ या अध्याय २१ च्या भाग १ अंतर्गत, शेअर्सद्वारे मर्यादित कंपनी म्हणून नोंदर्ण

रण्यासाठी अर्ज प्रस्तावित आहे

२. येथे कंपनीच्या प्रमुख उद्दिष्टांचे अनुसरण केले आहे. ोनार, चांदीकाम करणारे, सराफ, हिरे आणि रत्न व्यापारी (घाऊक आर् करकोळ) आणि घडयाळे, दागिने, कटलरी आणि त्यांचे घटक व उपकर ांचे उत्पादन आणि व्यापार करणे, तसेच धातू, bullion (सोने-चांदीची नाणी बार), सोने, अलंकार, चांदी, भांडी, हिरे, मौल्यवान खडे, चित्रे स्तलिखिते, कलाकुसरच्या वस्तू, पुरातन वस्तू आणि कला वस्तूंचे उत्पादन नंपादन आणि व्यापार करणे आणि उपरोक्त व्यवसायासाठी वस्तूंचे उत्पाद

रण्यासाठी कारखाने तयार करणे आणि त्यांची स्थापना करणे. ३. प्रस्तावित कंपनीच्या मसुदा ज्ञापनपत्र (Memoerandum ssociation) आणि नियमावलीची (Articles of Association) प्रत इनिबो भैरव दर्शन, ऑफिस क्रमांक १०१/१०२, पहिला 🛮 मजला, इमार ज्मांक ४६/४८, चंपा गल्ली, झवेरी बाजार, मुंबई-४००००२, महाराष्ट्र येथी

. याद्वारे नोटीस देण्यात येते की, या अर्जाला कोणताही आक्षेप घेणा गक्ती, ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून एकवीस दिवसांच्या आत गपला लेखी आक्षेप निबंधक, मध्यवर्ती नोंदणी केंद्र (सीआरसी), इंडिय न्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स (आयआयसीए), प्लॉट क्रमांक ६, ७, ८ क्टर ५, आयएमटी मानेसर, जिल्हा गुरगाव (हरियाणा), पिन कोड-.२२०५० यांना पाठव शकते. तसेच, त्याची एक प्रत कंपनीच्या नोंदणीक गर्यालयात पाठवावी.

अर्जदाराचे नाव (नावे)

सही , १. नीलेश सोहनलाल शोभावत २. सोहनलाल जसराज शोभावत जैन कांचनबेन सोहनलाल शोभावत ४. रमेशचंद्र जसराजजी जैन ५.निकेशकुमार रमेशचंद्र शोभावत ६. ऋषभ कमलेश शोभावत

७.चंद्रकांत एस. शोभावत जैन

NOTICE Honeywell Automation India Limited

Registered Office: 56 & 57, Hadapsar Industrial Estate, Pune, Maharashtra, 411013 NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/misplaced and the holder(s) of the said securities applicant(s) has/have applied to the Company to issue duplicate certificate(s) Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim wit

the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate(s) without further intimation

Samir Parekh

ame (s) of Holder(s) and Jt. Holder[s], if any] Kind of Securities and face value 5049681 to 5049725 A Parekh Jt S A Paprekh Equity Shares Rs 10/- each 45 Place : Mumbai Date : 04-07-2025 [Name(s) of holder[s] / Applicant[s]



ॲडव्हान्स्ड एन्झाईम टेक्नॉलॉजीस लिमिटेड

(सीआयएन:एल२४२००एमएच१९८९पीएलसी०५१०१८) नोंद. कार्याः: सन मॅमेटिका, ए विंग, ५वा मजला, एलआयसी सर्विस रोड, लुईसवाडी, ठाणे-४००६०४, महाराष्ट्र, भारत. दूरः:+९१-२२-४९७०३२२०, फॅक्सः+९१-२२-२५८३५१५९, वेबसाईट:www.advancedenzymes.com,

ई-मेल:investor.grievances@advancedenzymes.com,

३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि रिमोट ई-वोटिंग माहितीची सूचना याद्वारे सूचना देण्यात येते की**, ॲडव्हान्स्ड एन्झाईम टेक्नॉलॉजीस लिमिटेड**(कंपनी) च्या सदस्यांची ३६वी वार्षिक र्विसाधारण सभा (एजीएम) **बुधवार, ३० जुलै, २०२५ रोजी स.१०.००वा. (भाप्रवे)** व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाद्वारे (ओएव्हीएम) आयोजित केली जाईल, ज्यामध्ये ३६व्या वार्षिक गर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमुद केल्याप्रमाणे व्यवसायांचे व्यवहार केले जातील.

ाहकार मंत्रालयाने जारी केलेल्या १९ सप्टेंबर २०२४ च्या साधारण परिपत्रक क्र.०९/२०२४ (एकत्रितपणे एमसीग परिपत्रके) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या ३ ऑक्टोबर, २०२४ च्या परिपत्रव क्र.SEBI/HO/CFD/CFD-POD-2/P/CIR/2024/133 सह अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल २०२० आणि ५ मे, २०२० च्या साधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० नुसार आणि कंपनी कायदा, २०१३ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेप्युलेशन्स, २०१५ च्या सुधारित तरतुर्दीचे पालन करून, ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे आयोजित केली जाईल आणि सामान्य ठिकाणी सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थितं रद्द करण्यात आली आहे. उपरोक्त एमसीए परिपत्रकांनुसार, ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (एजीए मूचना), ज्यामध्ये रिमोट ई–वोटिंगची प्रक्रिया आणि २०२४–२५ आर्थिक वर्षासाठी एकात्मिक वार्षिक अहवा समाविष्ट आहे, ३ जुलै २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आली आहे ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/ डिपॉझिटरी सहभागी(सहभागी) यांच्याकडे नोंदणीकृत आहेत. आर्थिक वर्ष २०२४–२५ च्या एकात्मिक वार्षिक अहवालाची वेब लिंक असलेली प्रत्यक्ष संवाद अशा सदस्यांना पाठवण्यात आली आहे ज्यांचे ईमेल पत्ते नोंदणीकृत पुचना पहावी आणि व्हीसी/ओएव्हीएमद्वारे ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रवेश करण्यासाठी आणि सहभा होण्यासाठी सचना वाचाव्यात अशी विनंती आहे.

२०२४-२५ या वर्षासाठीची वार्षिक सर्वसाधारण सभा सूचना आणि एकात्मिक वार्षिक अहवाल कंपनीच्य वेबसाइट <u>www.advancedenzymes.com</u> वर देखील उपलब्ध आहे आणि स्टॉक एक्सचेंजेस अर्थात बीएसई लिमिटेड <u>(www.bseindia.com)</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (www.nseindia.com) च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्य रतुर्दीनुसार, जे कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ (वेळोवेळी सुधारणा केल्या जाऊ शकतात गणि सेबी लिस्टिंग नियमनांसह वाचले जाते, सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (रिमोट ई-व्होटिंग) वापरू त्रार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेमध्ये नमूद केलेल्या ठरावांवर त्यांचे मतदान करण्याची सुविधा प्रदान केली जाते कंपनीने ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी रिमोट ई–व्होटिंग सुविधा आणि व्हीसी/ओएव्हीएम सुविधा प्रणात दान करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड एनएसडीएल च्या सेवा नियुक्त केल्या आहेत सर्व सदस्यांना येथे कळविण्यात येते की:

- रिमोट ई-बोटिंग २६ जुलै, २०२५ (शनिवार) रोजी स.९.००वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि २९ जुलै २०२५ (मंगळवार) रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) संपेल. त्यानंतर ई-व्होटिंगसाठी एनएसडीएलद्वारे रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल अक्षम केले जाईल
- वर नमूद केलेल्या तारखेनंतर आणि वेळेनंतर रिमोट ई-व्होटिंगला परवानगी दिली जाणार नाही. एकद सदस्याने ठरावावर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान केले की, सदस्य नंतर त्यात बदल करू शकणार नाही.
- कट-ऑफ तारखेला म्हणजेच २३ जुलै, २०२५ (कट-ऑफ तारीख) कंपनीचे शेअर्स वास्तविक स्वरूपात किंवा डिमॅट स्वरूपात धारण करणार सदस्य रिमोट ई-वोटिंगची सुविधा घेण्यास पात्र असतील. कट-ऑप तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने एजीएमची सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने समजावी.
- ईमेलद्वारे सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स खरेदी करून कंपनीचे सदस्य बनणारी आणि **बुधवार, २३** जुलै, २०२५ रोजी म्हणजेच अंतिम तारखेला शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती, वास्तविक स्वरूपार शेअर्स धारण करणारी आणि वैयक्तिक नसलेली व्यक्ती, <u>evoting@nsdl.co.in</u> किंवा जारीकर्ता/आस्टीण वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते

तथापि, जर तुम्ही रिमोट ई-वोटिंगसाठी एनएसडीएलमध्ये आधीच नोंदणीकृत असाल, तर तुम्ही तुमच विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदान करण्यासाठी वापरू शकता. जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरलात, तर तुम्ही evoting@nsdl.co.in वर उपलब्ध असलेल्या "Forgot User Details/Pass word" किंवा "Physical User Reset Password" पर्यायाचा वापर करून तुमचा पासवर्ड रीसेट करू शकता किंवा +९१-२२-४८८६ ७००० वर कॉल करू शकता. डीमॅट मोडमध्ये सिक्यरिटीज धारण करणाऱ्य वैयक्तिक सदस्यांनी कंपनीचे शेअर्स मिळवले आणि वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य बनले आणि कट-ऑफ तारखेला म्हणजेच बुधवार, २३ जुलै, २०२५ रोजी शेअर्स धारण केले तर ते वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत **एनएसडीएल ई-वोटिंग सिस्टममध्ये प्रवेश** अंतर्गत नमूद केलेल्या चरणां अनसरण करू शकतात.

एजीएम दरम्यान ई-वोटिंगची प्रक्रिया एजीएमच्या तारखेपूर्वी ई-वोटिंग कालावधीत रिमोट ई-वोटिंगसाठी नमूत् केलेल्या सूचनांप्रमाणेच आहे. फक्त **२३ जुलै, २०२५** (कट–ऑफ डेट) रोजी जे सदस्य व्हीसी/ओएव्हीए सविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित आहेत आणि त्यांनी यापवीं रिमोट ई-वोटिंगद्वारे ठरावांवर मतदान केलेले नाई ्र आणि अन्यथा त्यांना तसे करण्यास मनाई केलेली नाहीं, तसेच सदस्य एजीएम दरम्यान उपलब्ध असलेल ई-वोटिंग सिस्टमद्वारे मतदान करण्यास पात्र असतील (www.evoting.nsdl.com). जर एजीएम दरम्यान उपलब्ध असलेल्या ई–व्होटिंगद्वारे सदस्यांनी कोणतेही मतदान केले असेल आणि जर तेच सदस्य व्हीसी, ओएव्हीएम सुविधेद्वारे सभेत सहभागी झाले नसतील, तर अशा सदस्यांनी दिलेली मते अवैध मानले जातील कारण एजीएम दरम्यान ई-वोटिंगची सविधा फक्त व्हीसी/ओएव्हीएमदारे एजीएममध्ये उपस्थित असलेल सदस्यांसाठी उपलब्ध आहे. ज्या सदस्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केले आहे ते एजीएममध्ये उपस्थित राहण्यास पात्र असतील. तथापि, ते वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान मतदान करण्यास पात्र राहणार नाहीत सूचनेत नमूद केलेले सर्व ठराव (म्हणजेच सामान्य आणि विशेष कामकाज) फक्त इलेक्ट्रॉनिक मतदानाच्या

माध्यमातूनच पार पाडले जातील. वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना एनएसडीएलच्या ई-मतदान प्लॅटफॉर्मव म्हणजेच <u>www.evoting.nsdl.com</u> वर देखील उपलब्ध असेल कंपनीच्या संचालक मंडळाने ई-व्होटिंग प्रक्रियेची (एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंगसह) निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी, शिव हरी जालान अँड कंपनीचे मालक श्री. शिव हरी जालान, कंपनी

सेक्रेटरी इन प्रॅक्टिस (सी.पी. क्र.४२२६) यांची छाननीकार म्हणून नियुक्ती केली आहे

. कोणत्याही सदस्यांना ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा समस्या असतील, तर ते <u>www.evoting.nsdl.com</u> या डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या शेअरहोल्डर्ससाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यु) आणि ागधारकांसाठी ई-वोटिंग वापरकर्ता पुस्तिका पाहू शकतात किंवा +९१-२२-४८८६ ७००० वर कॉल करू शकतात किंवा evoting@nsdl.com वर श्री. संजीव यादव यांना विनंती पाठव् शकतात. याव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाबाबत कोणतीही शंका/तक्रार कृपया कंपनीला cs@advancedenzymes.com/ vestor grievances@advancedenzymes.com वर पाठव शकता. डिपॉझिटरी म्हणजे नएसडीएल आणि सीडीएसएलद्वारे लॉगिनशी संबंधित कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी डीमॅट मोडमध्ये पंक्यरिटीज धारण करणाऱ्या वैयक्तिक सदस्यांसाठी हेल्पडेस्क

विषयुरिदाण परिण करणाऱ्या प्रयासिक सदस्यार	ताठा हर गठरका.		
लॉगिन प्रकार	हेल्पडेस्क तपशील		
एनएसडीएलकडे डीमॅट पद्धतीने सिक्युरिटीज	लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणाऱ्या		
धारण करणारे वैयक्तिक सदस्य	सदस्यांना <u>evoting@nsdl.com</u> वर विनंती पाठवून किंवा		
	+९१-२२-४८८६ ७००० वर कॉल करून एनएसडीएल		
	हेल्पडेस्कशी संपर्क साधता येईल.		
सीडीएसएलकडे डीमॅट मोडमध्ये सिक्युरिटीज	लॉगिनमध्ये कोणत्याही तांत्रिक समस्येचा सामना करणाऱ्या		
धारण करणारे वैयक्तिक सदस्य	सदस्यांना helpdesk.evoting@cdslindia.com वर		
	विनंती पाठवून किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२१-०९९११ वर		
	संपर्क साधन सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साधता येईल.		

कॉर्ड तारीख:

वार्षिक सर्वसाधारण सभेत घोषित झाल्यास, २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी अंतिम लाभांश मिळण्यासार्ठ सदस्यांचा हक्क निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख **बुधवार, २३ जुलै, २०२५** ही निश्चित करण्यात आली आहे. ॲडव्हान्स्ड एन्झाईम टेक्नॉलॉजीस लिमिटेडकरित

(सदस्यत्व क्र.एसीएस-१९६३७)

संजय बसंतार्न कंपनी सचिव व मुख्य विधी

ठिकाण: ठाणे दिनांकः ०४ जुलै, २०२५



MUTUAL FUND Investment Manager: Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (AMC) Corporate Identity Number (CIN): U65991MH2003PTC142972

Registered Office: 201(A) 2nd Floor, A wing, Crescenzo, C-38 & 39, G Block, Bandra-Kurla Complex, Mumbai, Maharashtra, India - 400 051. Website: www.barodabnpparibasmf.in • Toll Free: 1800 267 0189

NOTICE NO. 42/2025

Declaration of Income Distribution cum Capital Withdrawal (IDCW) under the designated Scheme of Baroda BNP Paribas Mutual Fund (the Fund):

Notice is hereby given to all the unitholders of Baroda BNP Paribas Arbitrage Fund ("Scheme"), that following shall be the rate of distribution under Income Distribution cum Capital Withdrawal ("IDCW") Options of respective plan under the Scheme with Tuesday, July 08, 2025^ as the Record Date:

Name of the Scheme	Name of Plans/ Options	NAV per unit as on July 02, 2025 (face value per unit of ₹10/-)	Distribution per unit#* (₹)
Baroda BNP Paribas Arbitrage Fund	Direct Plan - Monthly IDCW Option	10.8870	0.06

- or the immediately following Business Day, if that day is not a Business Day.
- # The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower, depending or the distributable surplus available on the Record Date.
- Net distribution amount will be paid to the unit holders under respective categories after deducting applicable taxes, if any For the units held in physical form, amount of distribution will be paid to all unit holders whose names appear in the records of the Registrar at the close of business hours on the record date and for units held in demat

form, the names appearing in the beneficial owners master with the Depository as on the record date shall Pursuant to distribution under IDCW, NAV of the IDCW option of the scheme(s)

would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For Baroda BNP Paribas Asset Management India Private Limited (Investment Manager to Baroda BNP Paribas Mutual Fund) Date : July 03, 2025

MUTUAL FUND INVESTMENTS ARE SUBJECT TO MARKET RISKS, READ ALL SCHEME RELATED DOCUMENTS CAREFULLY.

PUBLIC NOTICE s Sub Broker / Authorised Person of Kotak Securities Limited

FINSHARX NSE - AP0291569211 Kanakia Park Mira Bhayander Thane 40110 Please note that above mention Sub Broker (SB)/Authorised Person (AP) is no longer associated with us Any person henceforth dealing with above mention SB/AP should do so, at their own risk. Kotak Securitie Ltd. shall not be liable for any such dealing. In case of any queries for the transactions till date, Investor re requested to inform Kotak Securities Ltd. within 15 days from the date of this notification, failing whic

are requested to inform Kotak Securities Ltd. within 15 days from the date of this notification, failing which its hall be deemed that there exists no queries against the above mentioned SB/AP.

**Total Complex Securities Limited. Registered Office: 27 BKC, C 27, G Block, Bandra Kurla Kurla Kotak Securities Complex, Bandra (E), Mumbai 400051. Clin: U99999MH1994PLC134051, Telephone No.: +22 43360000, Fax No.: +22 67132430. Website: www.kotak.com / www.kotaksecurities.com. Correspondence Address: Infinity IT Park, Bldg. No 21, Opp. Film City Road, A K Vaidya Marg, Malad (East), Mumbai 400097. Telephone No: 42856825. SEBI Registration No: INZ000200137 (Member of NSE, BSE, MSE, MCX & NODEX), AMFI PARN 0164, PMS INP000000588, and Research Analysi INH000000586. NSDL/CDSL: IN-IN-DP-629-2021. Compliance Officer Details: Mr. Sandeep Gupta Call: 022-4285 8484, or Email: ks.compliance@kotak.com.



हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड

CIN:L28900MH1958PLC011077 नोंदणीकृत कार्यालय: लेक रोड, भांडुप (प), मुंबई-४०००७८ दर.क.: +९१-२२-४९६०१७५५

ई-मेल :investors@hirect.com, www.hirect.com ६७व्या एजीएमची सूचना व ई-वोटिंगची माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की,कंपनीची ६७वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, दि. २९ जुलै २०२५ रोजी दु.१.००वा. (भाप्रवे), व्हिडिओ कॉन्फरन्स् (व्हीसी)/इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे एजीएमच्या सूचनेमध्ये . नमूद केल्यानुसार व्यवसायावर विचार विमर्ष करण्याकरिता होणार आहे. कंपनीने आर्थिक वर्ष २०२४-२५ करीता वार्षिक अहवालासह एजीएम ची नोटीस गुरुवार, दि. ३ जुलै २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्या सदस्यांना पाठविली आहे ज्यांचे ई-मेल आयडी कंपनीकडे किंवा नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL)/सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) एकत्रितपणे (डिपॉझिटरीज) कडे नोंदणीकृत आहेत, हे भारत सरकारच्या कॉर्पोरेट व्यवहार . नंत्रालयाच्या (MCA) सामान्य परिपत्रक क्रमांक ०९/२०२४ दि. १९ सप्टेंबर २०२४ व तत्संबंधी यापूर्वी निर्गमित केलेल्या परिपत्रकांशी वाचून तसेच सेबी परिपत्रक क्रमांक SEBI/HO/CFD/CFD-POD-२/P/CIR/२०२४/१३३/२०२४/१३३ दि. ३ ऑक्टोबर २०२४ अन्वये केले आहे. वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती पाठवण्याची अट रद्व करण्यात आली आहे.वित्तीय वर्ष २०२४-२५ च्या वार्षिक अहवालाच्या वास्तविक प्रती के वळ त्या सदस्यांना पाठवल्या जातील जे विशेषत: त्याची विनंती करतात

तसेच, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ मधील रेग्युलेशन ३६(१)(ब) नुसार, ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल आयडी नोंदवलेले नाहीत, यांना वार्षिक अहवाल पाहण्यासाठी वेब – लिंक आणि क्युआर कोड देणारे पत्र पाठवले जाई ल.

कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम १०८, तसेच कंपन्यांचे (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ मधील नियम २०, सेबी लिस्टिंग रेग्यूलेशन्समधील रेग्यलेशन ४४ व इंडिया कंपनी सेक्रेटरीज इन्स्टिट्यूटने जारी केलेल्या जनरल मिटिंग्संसंबंधी से क्रे टेरियल स्टॅंडर्ड (एसएस-२) यांची अंमलबजावणी करत, ६७ व्या AGM दरम्यान व AGM पूर्वी सदस्याना रिमोट ई–व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. AGM च्या नोटीसमध्ये नमूद केलेल्या सर्व ठरावांवर सदस्य NSDLच्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग प्रणालीद्वारे आपला मताधिकार बजावू शकतात. सदस्यांचा . मतदानाचा हक्र कंपनीच्या भरलेल्या इक्विटी शेअर भांडवलातील त्यांच्या इक्विर्ट शेअर्सच्या प्रमाणात राहील, जो मंगळवार, दि. २२ जुलै २०२५ (कट–ऑफ दिनांक) रोजी निश्चित केला जोईल. ज्या व्यक्तीचे नाव कट-ऑफ दिनांकापर्यंत सदस्य रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे देखभाल करण्यात येणाऱ्या लाभधारक मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदलेले आहे , त्यांनाच AGM पूर्वी रिमोट ई–व्होटिंग अथवा AGM दरम्यान ई–व्होटिंगची सुविधा वापरण्याचा अधिकार राहील. कट–ऑफ दिनांकापर्यंत सदस्य नसलेल्या व्यक्तींनी ही AGM नोटीस केवळ माहितीसाठीच समजावी. सदस्यांनी AGM मध्ये सहभागी होण्यासाठी व सहभागासाठी फक्त VC/OAVM सुविधेचा वापर करावा, असे AGM नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची व्यवस्था उपलब्ध राहणार नाही. VC/OAVM द्वारे सभेत सामील होणारे सदस्य कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम १०३ अंतर्गत ठरावीक कोरममध्ये गणले जातील

कंपनीने सदस्यांना AGM दरम्यान व AGM पूर्वी सर्व ठरावांवर मतदान करण्यासाठी रिमोट ई-व्होटिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. ई-व्होटिंग, VC/OAVM मध्ये सहभाग, तसेच ई-मेल नोंदणीसंबंधी सविस्तर सूचना AGM च्या नोटीसमध्ये उपलब्ध आहेत.

रिमोट ई-व्होटिंग कालावधी गुरुवार, दि. २४ जुलै २०२५ रोजी सकाळी ९.०० वा. (भाप्रवे) सुरू होईल व सोमवार, दि. २८ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ५.०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल. त्यानंतर NSDL मार्फत रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल बंद करण्यात येईल व त्या दिनांक व वेळेनंतर सदस्यांना इलेक्ट्रॉनिक मतदान करता येणार नाही. AGM पूर्वी ज्यांनी मतदान केले आहे, अशा सदस्यांना VC/OAVM द्वारे सभेत उपस्थित राहण्याची मुभा राहील, परंतु ते पुन्हा त्या ठरावांवर मतदान करू शकणार नाहीत. AGM दरम्यानही ई – व्होटिंगची सुविधा उपलब्ध राहील, व AGM मध्ये उपस्थित राहणारे सदस्य ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केलेले नाही, त्यांना AGM दरम्यान ई-व्होटिंगदारे मतदान करता येईल. सदस्याने एकदा ठरावावर मतदान के ल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. ज्या सदस्यांनी शेअर्स भौतिक स्वरूपात ठेवले आहेत, त्यांनी आपले ई-मेल पत्ते info@adroitcorporate.com या आरटीए कडे लेखी स्वरूपात अद्ययावत करावेत, तर ज्यांचे शेअर्स डिमॅट स्वरूपात आहेत, त्यांनी आपल्या संबंधित डिपॉझिटरी सहभागीमार्फ त ई – मेल आयडी अद्ययावत

ज्या व्यक्तींनी शेअर्स भौतिक स्वरूपात ठेवले आहेत तसेच ज्या बिगर-व्यक्तिगत शेअरधारकांनी AGMच्या नोटीस पाठविल्यानंतर शेअर्स विकत घेतले आहेत व कट–ऑफ दिनांकापर्यंत ते शेअर्स धारक आहेत, त्यांनी ई–व्होटिंग व AGM मध्ये सहभागी होण्यासाठी आवश्यक युजर आयंडी व पासंवर्ड प्राप्त करण्यासाठी evotingnsdl.com वर विनंती सादर करावी. तथापि, जर ते आधीच NSDL कडे गपले विद्यमान तपशील वापराव नोटीस पाठविल्यानंतर ज्या वैयक्तिक शेअरधारकांनी डिमॅट स्वरूपात शेअर्स प्राप्त के ले आहेत व कट–ऑफ दिनांकापर्यंत धारक आहेत, त्यांनी AGM नोटीसमध्ये नमूद के लेली प्रक्रिया पाळावी.

जर आपला पासवर्ड विसरला असेल, तर www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर "Forgot User Details/Password" किंवा "Physical User Reset Password" पर्याय वापरून तो पुन्हा सेट करता येईल किंवा ०२२-४८८६ ७००० या क्रमांकावर कॉल करून सहाय्य मिळवता येईल. AGM नोटीसमध्ये 'Access to NSDL e-Voting system या विभागात नमूद के लेल्या पद्धतीनुसारही अशा वैयक्तिक डिमॅट शेअरधारकांनी पुढील पावले उचलावीत

कंपनीचे सदस्य रजिस्टर आणि शेअर ट्रान्सफर बुक हे बुधवार, दि. २३ जुलै २०२५ पासून मंगळवार, दि. २९ जुलै २०२५ पर्यंत (दोन्हीँ दिवसाँसह) बंद राहील. AGM मध्ये लाभांश ठरविल्यास, प्रति इक्विटी शेअर रु. २.०० प्रमाणे लाभांश, AGM च्या समाप्तीनंतर एक आठवड्याच्या आत लागू असलेला TDS वजा करून मंगळवार, दि. २२ जुलै २०२५ रोजी व्यवसाय समाप्तीच्या वेळेपर्यंत NSDL व CDSL कडून प्राप्त झालेल्या . इटानुसार डिमॅट स्वरूपातील लाभधारक शेअरधारकांना, आणि त्याच दिनांकापर्यंत भौतिक स्वरूपातील शेअर धारकांना, वैध ट्रान्समिशन अथवा ट्रान्सपोजिशन विनंत्यांची दखल घेऊन अदा के ला जाईल.

कंपनीने रिमोट ई-वोटिंग आणि एजीएममधील मतदानाची प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पाडण्याकरिता श्री. महेश सोनी (सदस्य क्र.३७०६)यांची, आणि त्यांचे अनुपस्थितीत, सुश्री सोनिया चेट्टियार(सदस्य क्र.२७५८२), जीएमजे ॲण्ड असोसिएट्सच, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीज, यांची तपासनीस म्हणून नियुक्ती

रिमोट ई –व्होटिंग व AGM दरम्यान दिलेल्या मतदानाचे निकाल AGM च्या समाप्तीनंतर दोन कार्यदिवसांच्या आत जाहीर करण्यात येतील. हे निकाल परीक्षणाच्या अहवालासह कंपनीच्या वेबसाइटवर www.hirect.com तसेच NSDL च्या वेबसाइटवर www.evoting.nsdl.com वर लगेच प्रसिद्ध के ले जातील आणि ज्या स्टॉक एक्सचें जमध्ये कंपनीचे इक्विटी शेअर्स लिस्टेड आहेत, उदा. BSE आणि NSE, त्यांना कळविले जातील व त्यांच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com या वेबसाइटवर उपलब्ध करून दिले जातील.

ई-व्होटिंगशी संबंधित सविस्तर माहितीसाठी AGM च्या नोटीसचा संदर्भ घ्यावा. र्ड-व्होटिंगसंदर्भात कोणताही प्रश्न असल्यास. https://www.evoting.nsdl.com य वेबसाइटवर हाउनलोड विभागामध्ये उपलब्ध असलेल्या "FAQ for Shareholders आणि ई-व्होटिंग युजर मॅन्युअल फॉर शेअरहोल्डर्स यांचा संदर्भ घ्यावा, किंवा +९१ २२ ४८८६ ७००० या क्रमांकावर कॉल करावा किंवा श्री. संजीव यादव सहाय्यक व्यवस्थापक, NSDL यांना evoting@nsdl.com वर ई–मेलद्वारे संपर्क साधावा. VC/OAVM द्वारे AGM मध्ये सहभागी होण्यासंबंधी शंका असल्यासही +९९ २२ ४८८६ ७००० या क्रमांकावर कॉल करावा अवा श्री. **संजीव यादव, सहाय्यक व्यवस्थापक ,** NSDL यांच्याशी evoting@nsdl.com या ई – मेलवर संपर्क साधावा.

डिपॉझिटरीज म्हणजेच एनएसडीएल आणि सीडीएसएल द्वारे लॉग इन करण्याशी संबंधित क्रोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी विद्युत स्वरुपात प्रतिभूती धारण करणाऱ्या वैयक्तिक भागधारकां साठी हे ल्पडेस्क:

हेल्पडेस्क तपशील

लॉगडन प्रकार

ठिकाणः मुंबई

दिनांकः ३ जुलै, २०२५

	एनएसडीएल कडे	लॉगइन मध्ये कोणत्याही तांत्रिक समस्या येत असल्याास
I	ठेवलेली सिक्युरिटीज	सदस्य एनएसडीएल हेल्पडेस्कशी संपर्क साधू शकतात
I		evoting@nsdl.com वर विनंती पाठवून किंवा ०२२ ८८६ ७०००
I		वर कॉल करू शकतात
I	सीडीएसएल कडे	लॉगइन मध्ये कोणत्याही तांत्रिक समस्या येत असल्याास
I	ठेवलेली सिक्युरिटीज	सदस्य सीडीएसएल हेल्पडेस्क शी संपर्क साधू शकतात
I		helpdesk.evoting@cdslindia.com वर विनंती पाठवून किंवा
I		टोल फ्री क्रमांक: १८०० २२५५३३ वर कॉल करूँ शकतात

आर्थिक वर्ष २०२४-२५ करीता नोटीस व वार्षिक अहवाल खालील संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत (अ) कंपनी-https://hirect.com/financials-annual-reports/ (ब) बीएसई लिमिटेड www.bseindia.com (क) नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिय लिमिटे – www.nseindia.com (व) NSDL – https://www.evoting.nsdl.com

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये हिंद रेक्टिफायर्स लिमिटेड करिता

सही/ मिनाक्षी आंचलिया

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

CIN: L17115PB1980PLC004341 Regd. Office: 373, Industrial Area-A, Ludhiana-141003 Phone: 0161-2600701-705, Fax: 0161-2222942 E-mail: secnsm@owmnahar.com, Website: www.owmnahar.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given to the Shareholders of the Company pursuant to the provisions o Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended from time to time that all shares in respect of which, the dividend has no been encashed/claimed by the shareholders for 7 (seven) consecutive years shall be transferred to the demat account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. In compliance to the requirements set out in the Act and the Rules, the Company has already dispatched the communication individually to the concerned shareholders at their registered addresses by post or email (whose email ids are available), whose equity shares are liable to be transferred to IEPF under the Rules and requesting them to claim the dividend by 31st August, 2025. The Company has also uploaded the complete details of such shareholders and shares due for transfer to the IEPF account on its website at the link: https://www.owmnahar.com/spinning/pdf/pertaining_to_fy_2017-18.txt. Shareholders are requested to refer to the link to verify the details of unlcaimed dividends and the shares that are due to be transferred to the IEPF.

Notice is also hereby given to all such shareholder(s) to forward the requisite documents as nentioned in the aforesaid communication to the Company or Registrar and Transfer Agent M/s. Alankit Assignments Limited, Unit: Nahar Spinning Mills Ltd., Alankit House, 4E/2, Jhandewalan Extension, New Delhi-110055, on or before 31st August, 2025 with a request for claiming the upaid dividend for the financial year 2017-18 onwards so that the shares are not transferred to IEPF. Shareholders are requested to note that in case no communication is received, the equity shares in respect of which the dividend remains unlealmed, shall be transferred by the Company to IEPF Authority as per IEPF Rules, without any further notice to

The shareholders may please note that the details uploaded by the Company on its websit shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of physical share(s) to the IEPF Authority.

Please note that, both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority, after following the procedure prescribed by the Rules by making an application electronically (Form IEPF-5). Shareholders can also refer to the details available on www.iepf.gov.in in this regard. No claim shall lie against the Company with respect to the unclaimed dividends and shares transferred to the IEPF Authority pursuant to the Rules.

In case shareholders have any query on the subject matter and the Rules, they may contact the Compliance Officer at 0161-5066255 or write an email at: secnsm@owmnahar.com or Company's Registrar and Transfer Agent at Tel. 011-42541234, e-mail: rta@alankit.com. For Nahar Spinning Mills Limited

Place: Ludhiana

Brij Sharma Company Secretary & Compliance Officer



Dated: 03.07.2025

Cummins India Limited

Read, Office: Cummins India Office Campus Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India (CIN: L29112PN1962PLC012276) Tel.: (020) 67067000 Fax: (020) 67067015 Email: cil.investors@cummins.com Website: www.cumminsindia.com

INFORMATION REGARDING 64th ANNUAL **GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE/OTHER AUDIO-VISUAL MEANS**

Notice is hereby given that the 64th Annual General Meeting ('AGM') Of Cummins India Limited ('the Company'), will be held on Friday, August 08, 2025 at 09:30 a.m. (IST) through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with General Circular 09/2024 dated September 19, 2024 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) read with other relevant circulars issued in this regard (hereinafter collectively referred to as "the Circulars") and all other applicable laws, to transact the businesses as set out in the Notice convening the AGM which will be circulated to the Members in due course.

In accordance with the aforesaid Circulars and SEBI circular SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024, the Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the Financial Year 2024-25 will be sent only by e-mail within the statutory timelines, to all the Members whose e-mail addresses are registered with the Company, MUFG Intime India Private Limited (RTA). National Securities Depository Limited ('NSDL') and Central Depositories Services (India) Limited ('CDSL'). The Company shall send a physical copy of the Annual Report to those Members who request for the same at Cil.Investors@cummins.com mentioning their Folio no./DP ID and Client

The Notice along with the Annual Report for Financial Year 2024-25 will also be made available on the website of the Company at https://www.cummins.com/en/in/investors/india-annual-reports, on NSDL's website at https://www.evoting.nsdl.com and on the website of the stock exchanges on which the securities of the Company are listed i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Pursuant to the provisions of Section 108 of the Company's Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015, as amended and the Circulars, the Company will provide the facility of remote e-voting to its Members in respect of the business(es) to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means. Accordingly, the facility of casting votes by a member using remote e-voting system during the remote e-voting period. as well as e-voting during the AGM will be provided by NSDL. Further. members who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM, however, they shall not be allowed to cast their vote again during the AGM. Detailed procedure for remote e-voting including the remote e-Voting period and the manner of joining the AGM virtually will be provided in the Notice of the AGM.

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update the same by sending relevant documents to the RTA along-with duly filled 'Form ISR-1' available at https://web.in.mpms.mufg.com/KYCdownloads.html to MUFG Intime India Private Limited, Unit: Cummins India Limited, C-101, 1st Floor, 247 Park L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with their respective DPs. The detailed process for registering of email addresses will be provided in the Notice convening the AGM.

Further, the members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses with the Company/RTA can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the meeting, by following the detailed process which will be provided in the Notice convening the AGM.

The final dividend of Rs. 33.50 /- per equity share of face value of Rs. 2 /each of the Company for the financial year 2024-25, as recommended by the Board of Directors, if approved by the Members at the AGM, shall be paid to those Members who are holding shares as on the Record Date i.e. Friday, July 18, 2025, in accordance with the timelines under the Companies Act. 2013, electronically to the Members who have updated their bank details for receiving dividend through electronic means. For Members who have not updated their bank details, are requested to update the same with their DPs where shares are held in dematerialized form, and with Company's RTA where the shares are held in physical mode for receiving dividends directly in their bank accounts electronically.

Kindly note that pursuant to the SEBI Master Circular No .: SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated May 7, 2024 read with SEBI circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/81 dated June 10, 2024, w.e.f. April 1, 2024 the payment of dividend shall be made electronically to the security holders holding securities in physical form, only after furnishing mandatory KYC details (i.e. Valid PAN, contact details, bank account details and specimen signature) against their folios. In the absence of these KYC details, the Company shall withheld dividend till the date of Updation of KYC details and the said dividend payment shall be made through Electronic Mode only upon complying with the requirements of updation of KYC as provided in the aforesaid SEBI Circulars.

For Cummins India Limited Vinava A. Joshi Company Secretary & Compliance Officer



Central Office: Union Bank Bhavan, 239, Vidhan Bhavan Marg, Nariman Point, Mumbai - 400021 Website: www.unionbankofindia.co.in Email: investorservices@unionbankofindia.bank

INTIMATION OF CUT-OFF DATE

NOTICE OF 23rd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VC/OAVM AND

Dear Shareholder

NOTICE is hereby given that the **23rd (Twenty Third) Annual General Meeting ("AGM")** of the Shareholders of Unior Bank of India (**"Bank"**) will be held on **Friday, August 01, 2025 at 11.00 am (IST)** at Central Office, Union Bank of India Mumbai (the deemed venue of the Meeting) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility. Pursuant to General Circular No. 09/2024 dated 19th September 2024 issued by the Ministry of Corporate Affair "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Communication No. F. No. 7/47/2020-BOA dated 10th July 2020 of Ministry of Finance, Government of India, the AGM of the Bank is being conducted through VC/OAVM Facility, which does not require physical presence of members at a common venue. Accordingly, in compliance with the applicable provisions of the Regulations, 2015 and the above guidelines, the AGM of the Bank will be held through VC/OAVM.

The Shareholders are further informed that:

- The Notice of the AGM and the Annual Report including the financial statements for the year ended on March 31 2025 will be sent only by email to all those shareholders, whose email addresses are registered with the Bank o with their respective Depository Participants (DP), in accordance with MCA Circulars and SEBI Circulars Shareholders can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. Shareholders participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum.
- The instructions for joining the AGM and the manner for participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the AGM will be provided in the detailed Notice of the AGM.
- The Annual Report along with Notice of AGM will also be hosted on the website of the Bank i.e. www.unionbankofindia.co.in and the website of BSE www.bseindia.com and NSE www.nseindia.com.
- In case you have not registered your email address and / or not updated your bank account mandate for receipt of dividend with the Bank or Depository Participant, please follow below instructions to register your email ID/bank account:

Physical Shareholding

QR Code to get

Form ISR 1

Place: Mumbai

Prescribed Form ISR-1 pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/ MIRSD/ MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021 at the following address:

KFin Technologies Limited Unit: Union Bank of India

Selenium Tower B, Plot 31 & 32 Financial District, Nanakramguda Hyderabad - 500032 Email: einward.ris@kfintech.com Toll free: 1800 309 4001 Website: www.kfintech.com

You may also send scanned copy of the request letter to

einward.ris@kfintech.com The said form is available on the website of the Bank at

www.unionbankofindia.co.in/english/important-announcement-to-physicalshareholders.aspx

Please contact your Depository Participant (DP) with whom you are maintaining the demat account and register your email address as per the **Demat Holding** process advised by your DP.

- The detailed process of participating in the AGM through VC / OAVM is given in the Notice of the AGM.
- The bank shall dispatch the dividend warrants (if any) in due course to those shareholders who have no registered / updated their bank account mandate.
- Payment of Dividend is subject to applicable TDS (if any) as per Income Tax Act,1961 (The Act) as amended Deduction of TDS, if any, would depend on the residential status of the shareholders and the necessary
- documents submitted and accepted by the Bank in accordance with the applicable provisions of the Act. The Bank is obligated to deduct TDS based on the records available with RTA and no request will be entertained
- for revision of TDS return thereafter Shareholders are therefore requested to furnish the necessary documents to our Registrar and Share Transfe
- Agent, M/s KFin Technologies Ltd at https://ris.kfintech.com/form15
- $Bank has fixed \textbf{Friday}, \textbf{25th July 2025} \ as the \ Cut-off date for E-Voting \ and for \ determining \ entitlement \ of \ member \ and \ for \ determining \ entitlement \ of \ member \ and \ for \ determining \ entitlement \ of \ member \ and \ for \ determining \ entitlement \ of \ member \ and \ for \ determining \ entitlement \ of \ member \ and \ for \ determining \ entitlement \ of \ member \ and \ for \ determining \ entitlement \ of \ member \ and \ for \ determining \ entitlement \ of \ member \ and \ for \ determining \ entitlement \ of \ member \ and \ for \ determining \ entitlement \ of \ member \ and \ for \ determining \ entitlement \ of \ member \ and \ for \ determining \ entitlement \ of \ entitlement \ of \ determining \ entitlement \ of \ entitlement \ of$ for dividend of FY 2024-25, if declared at the AGM.

By order of the Board of Directors For UNION BANK OF INDIA

Mangesh Mandrekar **Company Secretary**

CORRIGENDUM Published in Business Standard

Daily) on Mumbai (English 03/07/2025 dated Thursday Notice of Disclosure of District Deputy Registrar Co-operative Society Mumbai (1) City Office in which, due to an oversight nstead of printing Mr. Ruiya Mehta Unit No. 01 in the subject, it has been wrongly published as Mr. Vasant R Mehta Unit No. 30. However, it should be read as Mr. Ruiya Mehta Unit No. 01 in the subject. There is no changes in the rest of the Public Notice.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on 04th July 2025 by The Ghatkopar Manek Cooperative Housung Society Ltd Garden Lane Sanghani Estate Ghatkopar (West) Mumbai 400086 that our member Mrs.Vanitaben Mohanlal Bhojani passed away on 05/11/2024. She had executed form no 15-B Nomination in favor of Mrs Sheetal Ashish Rangawala and Mrs Minal Rajendra Thakkar her Niece's as her legal heir on 13/01/2014 Rangawala and Mrs Minal Rajendra I hakkar her Niece's as her legal heir on 13/01/2014 duly registered in society on 29.12.2014. The Nominee's have applied to the Society for Execution of Nomination and transfer of Shares in the Society in their favor. Notice is hereby given that any Person having claim/Objection to the Transfer of the Shares to the Nominee's should inform in writing to to the Nominee's should inform in writing to he society with all proofs and Documents supporting their Claims within 15days to the Society Office failing which the society shal proceed with the Execution of Nomination

Secretary
The Ghatkopar Manek Cooperative
Housung Societ Ltd.

PUBLIC NOTICE

prosecuted as per law. Date: 04.07.2025.

Adv. Vivek N. Bhutada

This is to inform that, my client Shree Ostwal Builders Ltd., and Smt. Venubai Bhalchandra Choudhary and others had executed agreement (Vacchan Chitti dated 01.08.2009 ("Said Agreement" in respect of land bearing Survey No. 77 Hissa No. 2/3 adm. 0-14-7 H.R.P. and Survey No. 77 Hissa No. 2/6 adm. 0-22-8 H.R.P. both situated at Village Umele Taluka Vasai, District Palghar (Old District Thane). By this paper notice my client declare that, for the purpose of submitting the Said agreement in Special Civil Suit No. 59/2014 (which is filed by my client concerning to Said Property), on 03.07.2025 my client has searched the said agreement, but ever after heavy search Said agreement is not traced, its misplaced/lost. My client states that he has not given the Said agreement to anyone nor they mortgaged the Said agreement with any banks/financial institution. If an person/s found the said agreement then please handover the same to m client at their address Ostwal House Opp. Shivar Garden, Mira Road East District Thane. If in case it's appear that anyone misused or misusing the said agreement then he/she/they will be

D/303, Barkha, Sector-3,Vasant Nagri, Vasai (E), Dist. Palghar – 401. 208. Mob. No. 9766450397.

— TENDER CARE —

— Advertorial

CANARA BANK CELEBRATES 120TH FOUNDATION DAY

Canara Bank is celebrating its 120th Foundation Day with a renewed focus on customer-centric innovation and inclusive banking. Established in 1906, the Bank has grown as one of the pioneers of India's banking sector with a strong legacy and trust. In a landmark move. Canara Bank had recently announced the removal of the minimum balance requirement



across all savings accounts. This significant step ensures that every customer, regardless of their financial background, can access and maintain a savings account without the burden of maintaining a minimum balance. Demonstrating its significant financial prowess,

Canara Bank's global business stands at over ₹25 lakh crore. As Canara Bank completes 120 glorious years of service to the nation, Canara Bank MD & CEO, Shri Satyanarayan Raju, stated. "My heart brims with immense gratitude. This remarkable milestone is a testament to the enduring trust of over 12 crore customers, the steadfast commitment of our stakeholders, and the unwavering support of our well-wishers across the Nation. From our humble inception on 1st July, 1906 to today-standing strong with over 9,800 branches nationwide—our journey has been defined by the core values of Trust, Togetherness, and Transformation. These values continue to inspire us as we move forward with purpose, innovation, and a deep sense of responsibility towards nation-building."

TMB EXPANDS FOOTPRINT WITH TWO NEW **BRANCHES IN TAMIL NADU AND BENGALURU**



Tamilnad Mercantile Bank has opened Two New Branches with onsite ATM / CRM at Kayarambedu - Chengalpattu District and Malleswaram - Bangalore


Kayarambedu - Chengalpattu District - 584th Branch The branch was declared opened by Dr. M. Rajesh, M.B.B.S., Block Medical officer, Government Primary Health Centre, Nandhivaram, Chengalpattu District.

Malleswaram - Bangalore- 585th Branch The branch was declared opened by Shri. H.B. Jairaj, Chairman - H.R.B. Group, Bangalore.

Regional Heads, Officers, staff members from the Bank, customers and general public were present to grace the function. Shri. Salee S Nair, MD & CEO, Tamilnad Mercantile Bank Limited (TMB) said, "Our bank has opened Two New Branches today at Kayarambedu - Chengalpattu District and Malleswaram - Bangalore, we also have plans to open many more branches in the near future covering Pan India. It gives us immense pleasure in sharing this momentous of expansion to all our stakeholders.'

MOIL ACHIEVES RECORD-BREAKING JUNE AND Q1 MANGANESE ORE PRODUCTION

Continuing its robust growth trajectory, MOIL recorded its highestever June production of 1.68 lakh tonnes of manganese ore, marking a 2% increase over the corresponding period last year. During April-June, 2025 period also, MOIL has registered the fol-



Best ever quarterly production of 5.02 lakh tonnes, higher by 6.8% over

Best ever Q1 exploratory core drilling of 34,900 meters, which is higher by 16.2% over CPLY. Expressing satisfaction over the results, Shri Ajit Kumar Saxena, CMD of MOIL, said the company's resound-

ing performance in April-June '25 reflects its strong fundamentals and continued growth outlook

BANK OF MAHARASHTRA OPENS SECOND BRANCH IN JHARSUGUDA, **REACHES 59 IN ODISHA**



Bank of Maharashtra has opened a new branch at Mungapada, Jharsuguda. Now Bank of Maharashtra has 2 branches in Jharsuguda District & 59 branches in the state of Odisha. The bank also announced its plans to further strengthen its presence and customer reach in Bhubaneswar Zone. The new branch was inaugurated by Shri.Biswaranjan Naik Chief Development Officer cum Executive Officer, Zilla Parishad, Jharsuguda, Zonal Manager Shri Dilip Kumar Raulo and Branch Manager ShriKolayBiruli.

MR. ARVIND KUMAR, **DIRECTOR(REFINERIES), ASSUMES** ADDITIONAL CHARGE AS DIRECTOR (PIPELINES) AT INDIANOIL

Mr. Arvind Kumar, Director (Refineries) at IndianOil, has taken on the additional charge of Director (Pipelines) at IndianOil, bringing with him a wealth of experience and strategic insight. As a distinguished leader with over 35 years of experience in the petroleum industry. Mr. Kumar is



renowned for his expertise in refining operations and project

With a strong academic background in Mechanical Engineering and a master's degree in business administration, Mr. Kumar has consistently demonstrated exceptional leadership and strategic acumen throughout his career.

(UltraTech Cement Ltd.) Regd. Off. 'B' Wing, Ahura Centre. '2nd Foor.. Mahakali Caves Road

Mumbai Maharashtra, 400093 Notice is hereby given that the certificate for the undermentioned securities of the compan has been lost/misplaced, and the holders of the said securities/applicants has/have a to the company to issue duplicate certificate

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim wit the Company at its Registered Office within 15 days from this date, else the company within 15 days from this date, else the company within 15 days from this date, else the company within 15 days from this date, else the company within 15 days from this date, else the company within 15 days from this date, else the company within 15 days from this date, else the company within 15 days from this date, else the company within 15 days from this date, else the company within 15 days from this date, else the company within 15 days from this date, else the company within 15 days from this date, else the company within 15 days from this date, else the company within 15 days from this date, else the company within 15 days from this date, else the company within 15 days from this date, else the company within 15 days from the c proceed to issue duplicate certificate without further intimation. Name of the holders/ Folio No. No. of shares Certificate No.(s) Distinctive No.(s ioint holder (Rs.10/- F.V)

03695883 200 Shares of Face 30353009-3035320 Roshen Alkazi Feisal Alkazi | V Place: Mumbai. Date: 04/07/202 Value Rs.10/-Feisal Alkaz



HIND RECTIFIERS LIMITED

CIN: L28900MH1958PLC011077

Registered Office : Lake Road, Bhandup (W), Mumbai-400078 Tel.: +91-22-49601775 Email: investors@hirect.com, www.hirect.com

NOTICE OF 67[™] ANNUAL GENERAL MEETING **AND E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given that the 67th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Tuesday, July 29, 2025 at 1.00 p.m. (1ST) through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of the AGM. The Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for Financial Year (FY) 2024-25 on Thursday, July 3, 2025 by electronic mode to those Members whose e-mail IDs are registered with the Company or National Securities Depository Limited (NSDL)/Central Depository Services (India) Limited (CDSL), collectively (Depositories) in accordance with the Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 read with the circulars issued earlier in this regard and SEBI Circula No. SEBI/HO/CED/CED-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024. The requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed with. Physical copies of the Annual Report for FY 2024-25 will be sent only to those nembers who specifically request for the same.

Further, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations), a letter providing a web-link and QR code for accessing the Annual Report is being sent to those Members who have not registered their e-mail IDs.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI Listing Regulations and the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India the Members are provided with the facility of remote e-voting only before as well as during the 67th AGM, to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system provided by NSDL. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, July 22, 2025 (cut-of date). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register o Beneficial Owners maintained by the Depositories as of the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting before the AGM or e-voting during the AGM. A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice of AGM for information purpose only.

Members may attend and participate in the AGM only through the VC/OAVM facility as stated in the Notice. There will be no provision for physical attendance. Members joining via VC/OAVM shall be counted towards quorum under Section 103 of the

The Company has provided remote e-voting facility, including during the AGM, to enable Members to vote on all resolutions set out in the Notice. Detailed instructions for e-voting, VC/OAVM participation, and email registration are available in the AGM

The remote e-voting period commences on Thursday, July 24, 2025 from 9.00 a.m

(IST) and ends on Monday, July 28, 2025 till 5.00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Members who vote before the AGM may attend via VC/OAVM but cannot vote again on the same resolutions The facility of e-voting will also be made available during the AGM and the

Members attending the AGM, who have not cast their votes by remote e-voting, will be eligible to cast their votes through e-voting during the AGM. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change i subsequently.

Members holding shares in physical mode should update their email addresses by writing to the RTA at info@adroitcorporate.com, while those in demat mode should update them with their respective Depository Participants.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders who acquire shares of the Company after dispatch of the Notice and hold shares as of the cut-off date may obtain the User ID and Password for voting and attending the AGM by sending a request to evoting@nsdl.com. However, if already registered with ISDL, they may use their existing credentials. Individual shareholders ii dematerialized mode who acquire shares after dispatch of Notice and hold then as of the cut-off date may follow the steps mentioned in the AGM Notice

If you have forgotten your password, it can be reset using the "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" option at www.evoting.nsdl.com or by calling 022-4886 7000. Individual shareholders who acquire shares after dispatch of the Notice and hold them in Demat mode as on the cut-off date may follow the steps under 'Access to NSDL e-Voting system provided in the AGM Notice.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, July 23, 2025 to Tuesday, July 29, 2025 (both days inclusive). A dividend of ₹2.00 per equity share of ₹2 each, if declared at the AGM will be paid within a week from its conclusion, after deducting applicable TDS, to (a) all beneficial owners of shares in dematerialized form as per data from NSDL and CDSL as of the close of business on Tuesday, July 22, 2025, and (b) all members holding shares in physical form as of that date, after accounting for valid transmission or transposition requests.

The Board has appointed Mr. Mahesh Soni (Membership No. 3706), or failing him, Ms. Sonia Chettiar (Membership No. 27582), of GMJ & Associates, Practicing Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner.

The results of the remote e-voting and votes cast during the AGM shall be declared within two working days from the conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website www.hirect.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com immediately after their declaration, and communicated to the Stock Exchanges where the Company's Equity Shares are listed viz BSE and NSE and be made available on thei respective websites viz. www.bselndia.com and www.nseindia.com.

For details relating to e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries relating to e-voting, please refer the FAQs for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section o https://www.evoing.nsdl.com or call on +91 22 48867000 or send the request to Mr. Sanieev Yadav, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.com and for gueries related to joining the AGM through VC/OAVM please call on +91 22 48867000 or also $contact\,Mr.\,Sanjeev\,Yadav, Assistant\,Manager-NSDL\,at\,evoting@nsdl.com.$

Helpdesk for individual shareholders holding securities in demat mode for any issues related to login through Depositories i.e. NSDL and CDSL:

1	• •			
	Login type	Helpdesk details		
		Members facing any issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at +91 22 48867000		
ı	Securities held with CDSL	Please contact CDSL helpdesk by sending a request at		

no. 1800 21 09911

Place : Mumbai

The Notice and Annual Report for FY 2024-25 are available on the following websites (a) Company - https://hirect.com/financials-annual-reports/ (b) BSF Limited - www.bseindia.com (c) National Stock Exchange of India Limited www.nseindia.com and (d) NSDL-https://www.evoting.nsdl.com

By Order of the Board of Directors For HIND RECTIFIERS LIMITED

helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free

Meenakshi Anchlia

Company Secretary & Compliance Officer



Place: Pune

Date: July 03, 2025